

Date: August 23, 2021 SE/2021-22/34

To,

The General Manager The National Stock Exchange India Ltd.

The Corporate Relation Department

BSE Limited

Phiroza Jeejeebhoy Towers 14th Floor, Dalal Street Mumbai 400 001

Scrip Code: 534804

Listing Department

Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (East) Mumbai 400 051

Scrip Code: CARERATING

Dear Sir/ Madam,

<u>Sub: Newspaper advertisement titled 'Notice of the 28th Annual General Meeting and Remote E-Voting information'</u>

Pursuant to Regulation 30 and other applicable Regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement published in today's newspapers **Business Standard (English) and Navshakti** (Marathi), inter-alia, informing about the Notice of the 28th Annual General Meeting along with the details of the remote e-voting information.

A copy of the publication is also being hosted on the Company's website at www.careratings.com.

We request you to kindly take the above on record.

Thanking you,

Yours faithfully,

For CARE Ratings Limited

Nehal Chah

Nehal Shah

Company Secretary & Compliance Officer

Encl: as above

Super dream job offers rise in post-Covid hiring

VINAY UMARJI & SHIVANI SHINDE Ahmedabad/Mumbai, 22 August

ontrary to expectations of a tough year, placements at campuses have begun with a bang as dream and super dream job offers rise substantially with companies rushing to hire engineers.

As against a normal year, where these campuses take some months to achieve such numbers, this year, the number of offers has seen a spike in a very short period. This is because companies are looking to attract talent for growing digital needs amid the second wave.

"The rush for companies to hire engineers has gone up substantially. The number of companies that have come to the campus this year is almost up by 100 per cent. So far, almost 166 companies have made offers to our students. We have also noticed that students, who were doing internships, have also been accepted by the companies. We expect this rush to hire more technical skills to only rise for the next few years," said Dr V Samuel Rajkumar, director, Career Development Centre, Vellore Institute of Technology (VIT). He further added that more than 25 students have taken more than ₹25 lakh per annum (LPA) offers this year. This is the highest since inception.

Moreover, recruiters offer a mix of jobs, including some dream and super dream offers, at a certain higher salary threshold and additional benefits that vary from campus to campus. With a spike in job offers this time, overall annual average salary packages have also nearly doubled at some of the campuses.

For VIT, which has seen a rush of companies, usually product tech, financial consulting and consulting firms hire about five students in each category. However, for the batch of 2022, the numbers have gone up significantly.

Microsoft, for instance, which hired around 7-8 students last time, has hired 21 students in the super dream segment from VIT. Similarly, Societe Generale Group hired 75 students in the super dream category. Highest salary was given by start-up Dyte that offered two students jobs with a cost to company (CTC) of ₹75 lakh each (per annum). This also included employee stock options (ESOPs).

Visvesvaraya National Institute of



- ■The number of offers has seen a spike in a very short period, contrary to expectations of a tough year
- ■This is because companies are looking to attract talent for growing digital needs amid the second wave
- More than 25 students of Vellore Institute of Technology have taken

Technology (VNIT), Nagpur, which

defines dream and super dream job offers

as those above ₹8-10 lakh and ₹30 lakh,

respectively, has also seen a huge jump in

recruiters, especially from the IT, consult-

last year during the pandemic, has this

year made 25 offers, most of which are

dream jobs. In fact, as against a total of

around 550 students placed in the whole

of last year, VNIT has already placed 250,

amid a fourfold jump in dream job offers.

in fact, less than the dream and super

dream offers this year. This jump in dream

offers above ₹10 lakh, ₹20 lakh and ₹30

lakh has come on the back of increased

requirement for computer science, soft-

ware development, artificial intelligence,

data analysis and other digitisation skills

across sectors like IT, e-commerce and

"The number of non-dream offers is,

Oracle, which had hired 5-7 from VNIT

ing and data analytics domain.

more than ₹25 lakh per annum offers this year, the highest since inception ■VNIT has placed 250 this year, amid a

■ At VNIT, the average annual CTC has doubled from ₹6.8 lakh last year to ₹13 lakh, so far

fourfold jump in dream job offers

■ NIT Rourkela sees 84 firms offering 253 students over ₹10 lakh per annum

finance," said Kishor Bhurchandi, associate dean, training and placements, VNIT

According to Bhurchandi, recruiters are taking pre-emptive steps to arrest future attrition that may arise with the job market opening in a post-Covid world.

According to sources, National Institute of Technology (NIT), Rourkela, too, has seen a double-digit rise in such dream and super dream job offers.

Despite the pandemic, three students were offered annual pay packages of ₹45 lakh per annum, the highest so far, while nine were offered ₹43 lakh. According to a statement by Umesh C. Pati, head of training & placement centre, NIT Rourkela, the campus saw 84 companies offering 253 students more than ₹10 lakh per annum.

Similarly, at VNIT, the average annual CTC has doubled from ₹6.8 lakh last year to ₹13 lakh, so far.

Tube Investments to launch electric 3-wheelers by Mar

Chennai, 22 August

Murugappa group company Tube Investments of India (TII), the makers of iconic bicycle brands like BSA and Hercules, will foray into the e-mobility space by launching electric three-wheeler passenger vehicles by March 2022, a top company execu-

tive told *Business Standard*.
Following this, TII will gradually look into the cargo segment, scooters and e-rickshaws. TII, which operates in three business divisions, including engineering, bicycles and metal-formed products, has a market share of around 25 per cent in India's bicycle market.

The company has already started work on a separate unit for electric vehicles (EVs) at its Ambattur facility. This unit may see an investment of around ₹150-200 crore during the first phase, till 2023.

"We will launch our electric three wheelers (L5M or passenger category) by March next year. Work has already started on it and a lot of equipment is getting installed. We are looking at our possible markets, distribution and service strategy," said Kalyan Kumar Paul, president of TI Cycles of India.

TII's strategy is to first look into the Southern markets and quickly accelerate its presence to other regions of the country. The advantage for TII as an EV player would be an established supply chain of 3,500 direct dealer points for bicycles and 190 exclusive retail outlets under the brand 'Track & Trail'. The company can take advantage of this, at least in the initial stages of its EV foray.

"After L5M, we will get into last-lap connectivity in

SHIFTING GEAR

1949: Murugappa group founded TI Cycles, with Tube Investments, UK.

1951: First Hercules rolled out

1960: TII makes one millionth bicycle

1980: BSA SLR comes to the market

1983: Launches BSA Champ,

the first kids bike **2008:** Launches electric

scooters

2011: Crosses revenue of ₹1,000 crore and volumes of 4 million

2021: Online sales rise multi-fold from 394 in 2019-20 to 20,600

in 2020-21

March 2022: Plans to launch first electric three-wheelers

the cargo (L5N) space in quick succession. Later, this may be followed by erickshaws and scooters.' Paul said.

During the initial stages of its planning for new electric three wheelers, the company had roped in a Korean firm for technology sharing.

Another group firm Carborundum Universal has already acquired lithium ion battery technology from Indian Space Research Organisation (ISRO). This will be an advantage for TII in its EV forav.

"When Carborundum Universal is in a position to announce its plans, we will look at it. There are many such synergy opportunities in TII as well, including tubes and metal works, where we can leverage the ecosystem to give a competitive advantage," Paul added.

e-assuring

Recycling Services

OSBI

State Bank of India (Constituted under the State Bank of India Act, 1955)

Shares & Bonds Department, Corporate Centre, 14th floor State Bank Bhavan, Madame Cama Road, Nariman Point, Mumbai – 400021 **Website:** https://bank.sbi **Email:** investor.complaints@sbi.co.in **Phone No.:** 022-22741474, 22740841, 22742403, 22740846, 22742842

KIND ATTENTION: SHAREHOLDERS NOTICE FOR CLAIMING UNDELIVERED PHYSICAL SHARE CERTIFICATE OF RE. 1/- FACE VALUE

Pursuant to (i)split of SBI share of Rs.10/- face value into 10 equity shares of face value of Re. 1/- each on 22.11.2014 and (ii) merger of erstwhile Associate Banks with SBI w.e.f. 01.04.2017, the physical share certificate(s) of Re.1/- face value were sent by registered post at the registered address of the shareholders as appearing in the register of members. Many of the certificates were returned undelivered.

For the certificates returned undelivered due to wrong / incomplete address, address not available, etc., reminders were sent by registered post and SMS / email is sent wherever mobile number / email id is available requesting shareholders to update their address and claim Re. 1/- face value share certificate(s)

However, many shareholders have not yet claimed Re. 1/- share certificate(s) which are required for conversion of physical shares into dematerialized form. We request the shareholders whose Re. 1/- face value share certificate(s) have been returned undelivered, to submit following documents to Bank's Registrar and Transfer Agent (RTA) at address given below for claiming share certificate(s):

- 1. Duly filled in Basic Information Form (BIF) along with self-attested copy of documents mentioned therein
- 2. A simple request letter for sending undelivered Re. 1/- face value certificate
- 3. Signature verified by the Bank where the investor maintains account on signature card.
- Signture updation affiadvit executed on Rs.100/- stamp paper and certified by Notary Public (staff shareholders need to submit self attested copy of employee/pensioner identity card in place

BIF signature card, signature undation affidavit can be downloaded from https://bank.sbi/web/investor-relations/share-holder-bond-holder-

M/s Alankit Assignments Limited (Unit: State Bank of India), 205-208, Anarkali Complex, Jhandewalan Extension, New Delhi - 110055

Telephone: 7290071335, Emailid: sbi.igr@alankit.com For State Bank of India

Date: 23 August 2021

Sham K. Asst. General Manager (Compliance & Company Secretary)

Ratings Professional Risk Opinion

CARE Ratings Limited

(CIN:L67190MH1993PLC071691) Regd. Office: 4th Floor, Godrej Coliseum, Somaiya Hospital Road, Off Eastern Express Highway, Sion (East), Mumbai 400022.
Tel. No.: +91-022-6754 3456 • Fax No.: +91-022-6754 3457
Email: investor.relations@careratings.com • Website: www.careratings.com

NOTICE OF THE 28TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Twenty Eighth (28th) Annual General Meeting ("AGM") of the members of CARE Ratings Limited (the "Company") will be held on Tuesday, September 14, 2021 at 3.30 p.m. (IST) by means of video conferencing facility ("VC") or other audio visual means ("OAVM"), to transact the business, as set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and 02/2021 dated January 13, 2021 Issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars"), to transact the businesses as set out in the Notice calling AGM without the physical presence of the members at

In terms of MCA and SEBI Circulars, the Company has send the Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21, on Friday, August 20, 2021, electronically to all the members of the Company whose email address(es) are registered with the Company / Depository Participants or its Registrar & Share Transfer Agent.

The Notice of AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-21 are also available on the Company's website at www.careratings.com and also on the website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e. at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, as well as on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The requirements of sending physical copy of the Notice of the AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA and SEBI Circulars.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, members will be provided with the facility to cast their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using e-Voting platform provided by the National Securities Depository

All the members are further informed that:

- a. the business as set out in the Notice of AGM will be transacted through voting by electronic means;
- b. date and time of commencement of remote e-voting through electronic
- means: Friday, September 10, 2021 at 9:00 a.m. IST; c. date and time of end of remote e-voting through electronic means:
- Monday, September 13, 2021 at 5:00 p.m. IST; d. the Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting
- or e-voting at the time of the AGM, is Tuesday, September 07, 2021; e. any person, who becomes Member of the Company after the dispatch
- of Notice of the 28th AGM by email and holds shares as on the Cut-off date i.e. Tuesday, September 07, 2021 may obtain the User ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company's email address investor.relations@careratings.com. However, if you are already registered with NSDL for remote e-Voting then you can use your existing user ID and password for casting
- In addition, the facility for e-voting shall also be provided at the AGM. Those Members, who are present at the AGM through VC / OAVM facility and have not already cast their votes on the resolutions by way of remote e-voting shall be eligible to vote through e-voting system during the AGM. Members may note that the remote e-voting module shall be disabled
- by NSDL at 5.00 p.m. on September 13, 2021 and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- h. the members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM through VC / OAVM but shall not be entitled to cast their vote again through the e-Voting system at the AGM;
- the Members participating in the AGM and who had not cast their vote by remote e-Voting, shall be entitled to cast their vote through e-Voting system during the AGM.
- a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the Cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as e-voting at the time of AGM; k. For the process and manner of remote e-voting, members may go
- through the instructions in the Notice convening the AGM and in case of any queries or issues regarding e-voting, members may refer the Frequently Asked Questions for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre or Mr. Amit Vishal at evoting@nsdl.co.in Members are advised to register / update their e-mail address with

their DPs in case of shares held in electronic form and to the Company and/or its RTA in case of shares held in physical form for receiving all communications, including Annual Report, Notices, Circulars etc. by email from the Company in future. Members are also requested to read the Notes set out in the Notice of

the AGM and in particular the instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or e-voting at the AGM.

For CARE Ratings Limited

Nehal Shah

Place: Mumbai Company Secretary & Date: August 20, 2021 Compliance Officer

The cost of the injector roughly works out to be around ₹5-7 per dose, sources claimed. The applicator price is additional. The company did not wish to comment on the pricing strategy. Zydus Cadila has said it will work closely with the government to deliver as many doses as it requires and the balance would go to the private sector. Zydus Cadila Healthcare

▶ FROM PAGE 1

Zydus...

Managing Director Sharvil Patel said that the deoxyribonucleic acid plasmid vaccine platform is a plug-andplay type, where developing a targeted vaccine for a specific variant is easy. It can be easily adapted to change the virus strain or the genes of the antigens injected. "We are planning to develop variants specific to the Delta variant. Work

will begin soon," said Patel. Meanwhile, the company also plans to start work on trials on children aged 3-11 years and is developing the protocol. Patel feels this could be an 'open label' trial if the regulator approves, which means that no child will get a placebo. Such trials, in which everyone receives a vaccine shot, can be completed quickly. Each dose of ZyCoV-D will be two shots in two arms using a needle-free injection system.

US start-up PharmaJet has tied up with Zydus Cadila, which will exclusively administer the vaccine through a system called PharmaJet Tropis needle-free injection system. The feel of the prick is even less than the feel of an insulin pen shot. "The applicator delivers the vaccine in the dermis (skin) and not in the muscle. This makes it significantly less painful," said Patel. The system comprises an injector which can be used multiple times, a one-time use applicator and a filling adaptor. The applicator takes in the metered dose **—** 100 microlitre of the vaccine and delivers it at the click of a button of the pen. Vaccinating staff will need some brief training before they can use the delivery system.

Zydus is having the applicator contract manufactured in Singapore and is assembling the product in Ahmedabad. It may soon bring the applicator manufacturing to India too.

Experts in the syringe industry say the syringe is not cheap, but say it is possible the price could be lower, given the large volumes required in India. While very little details on the pricing are known, some reports say that the injector costs around \$100 in the international market and the applicator (which is designed differently from a normal one-time needle syringe) costs anything between 30 cents and \$1.

Realtors...

The plot has the potential to house 1 msf of residential space. "We are looking to monetise Tulsiwadi and we feel now is the right time to take it to the market," the company's management said recently in an analyst call.

According to sources, DLF could tie up with local players to launch the project by the end of the year. The company bought a 17-acre mill land in Worli for ₹703 crore from the National Textile Corporation in 2005, but later sold it for ₹2,700 crore to Lodha Group in 2012. DLF's initial plan was to build a high-end residential project on the plot. Subsequently, it decided to build an upmarket mall-centric commercial project there, but later it sold the plot to Lodha Group. Puravankara is another big-ticket player returning to the Mumbai market after three decades. The Bengaluru-based firm recently launched Purva Clermont, a project in the Chembur area, which is part of its ultra-luxury WorldHome Collection.

Ashish R Puravankara, MD, Puravankara, said it has made significant investments, with an expected top-line revenue of ₹800-900 crore. Puravankara's Mumbai project will see four towers, with 233 residential units and one tower of 79 commercial units.

The entry of DLF. Prestige et al into the Mumbai real estate arena comes at a time when existing players, such as Godrej Properties and Oberoi Realty, have been scaling up their operations in the city. Not happy with its sales performance, Godrej Realty is planning to launch a slew of premium and mid-income housing projects in Mumbai.

More on business-standard.com









Tender / Auction Services

E-Procurement Services





MSTC







एक नाम सबका विश्वास

A single window offering multiple services for business growth and progress

MSTC Limited, Mini Ratna Category-I CPSE under the **Ministry of Steel, Government of India.** MSTC Ltd. is an organization which offers diverse e-commerce services to serve the nation by facilitating individuals, public & private organizations and contributes to economic growth of the country.

MSTC LIMITED (A Govt. of India Enterprise) www.mstcindia.co.in | Like & Follow us on 😝 😉 🎯

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

दि सह्याद्रि सहकारी बॅक लि. , मुंबई

मुख्य कार्यालय: ४४६, जे.एस.एस. रोड, चिरा वाझार, मुंबई-४०० ००२ दुर. क्र. (०२२)-२२०५ ४६४३/२२०१ ७४७७/२२०१ ६७७० recovery@thesahyadribank.com / sahyadriho@rediffmail.com

[नियम १**०**७ पोटनियम ११ (ड-१)]

स्थावर मालमत्तेकरीता ताबा सुचना

ज्या अर्थी खाली सही करणार हे **दि सह्याद्रि सहकारी बॅक लि - , मुंबई** चे महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६ ${f o}$ चे कलम १५६ आणि नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये वसुली अधिकारी असून त्यांनी दि .३०/०३ /२०१९ रोजी कर्जदार ३ सौ - भाग्यश्री सचिन भोसले (प्रो - मे -आभास एंटरपायझेस) आणि सहकर्जदार ३ मे -समिलॉन प्रॉपर्टीज लिमिटेड (भागीदार १३ सौ अश्विनी प्रविण भोसले व भागीदार २३ श्री प्रविण कृष्णा भोसले) या कर्जदारास मागणी (डिमांड) नोटीस पारीत करून नोटीसीमध्ये नमूद केलेली रक्कम **रू.३१,८१,८३२/ (अक्षरी ३ एकतीस लाख ऐक्याऐशी हजार आठशे बत्तीस रूपये फक्त**) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून आणि कर्जदार यांने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे, खाली सही करणाऱ्याने दि · o८ /o५ /२०१९ रोजी जप्तीची नोटीस दिली असन, पढ़े निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे .

कर्जदारांनी रक्कम परतफेड करण्यास कसूर केल्याने येथे सदर कर्जदारास याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे व सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला /तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १**०**७ पोटनियम ११ (ड१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार **२० ऑगस्ट २०२१** या दिवशी ताबा घेतला आहे .

विशेत: सदर कर्जदाराला व इतर सर्व जनतेला येथे सावधगिरीची सूचना देण्यात येते की, सदर मालमत्तेसंबंधी कोणतेही व्यवहार करू नयेत व सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार हा दि सह्याद्रि सहकारी वॅक लि . , मुंबई यांच वोजा दि . ३१/०७/२०२१ अखेर **रू . ४२,५७,०७२/ (रूपये बेचाळीस लाख सत्तावन्न हजार बहात्तर फक्त**) व त्यावरील व्याज रक्कमेच्या अधीन राहील .

स्थावर मालमत्तेचे वर्णन / तपशिल

सौ भाग्यश्री सचिन भोसले यांच्या मालकीचे निवासी ः घर फ्लॅट नं . ३०३, तिसरा मजला, मोरया अपार्टमेंट हाऊस नं . १४५९/00२, जुना घर क्र . ४८१, सेक्टर .१९, कोपरखैरणे, नवी मुंबई $\,$ ४00 ७०९ $\,$ (क्षेत्रफळ : ३२ चौ .मी .)

दिनांक : २०.०८.२०२१ ठिकाण : नवी मुंबई

Sd/-(समीर सुदाम सपकाळ) वसनी अधिकारी महाराष्ट्र सहकारी संस्था, अधिनियम १९६० चे कलम १५६ आणि नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये



केअर रेटींग्ज लिमिटेड

(सीआयएन : एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) नों. कार्यालय : ४ था मजला, गोदरेज कोलिसियम, सोमैय्या हॉस्पिटल रोड, ऑफ इस्टर्न एक्प्रेस हायवे, सायन (पूर्व), मुंबई-४०० ०२२ फोन क्र. +९१-०२२-६७५४ ३४५६, फॅक्स क्र. : +९१-०२२-६७५४ ३४५७ ई-मेल : investor.relations@careratings.com, वेबसाईट : www.careratings.com

२८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि रिमोट ई-व्होटींग ची माहिती

याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी केअर रेटींग्ज लिमिटेडच्या सभासदांची अङ्गाविसावी (२८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. ३.३० वा. भाप्रवे. एकाच ठिकाणी सभासदाच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय एजीएमला बोलाविण्यासाठीच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, सहवाचता जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२० आणि ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी २०२१ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिनांक १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी २०२१ (एकत्रित ''सेबी सर्क्युलर्स'' असा उल्लेख) च्या अनुपालनात एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') सुविधेमार्फत होईल.

एमसीए आणि सेबी सर्क्यलर्स नसार (कंपनीने कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस किंवा तिचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे ईमेल पत्ते नोंद्विलेल्या कंपनीच्या सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिकली शुक्रवार २० ऑगस्ट, २०२० रोजी वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठविली आहे.

एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.careratings.com वर आणि स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे. सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याच्या आवश्यकतेला एमसीए सर्क्युलर आणि सेबी सर्क्यलर्स द्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ऑण्ड ऑडिमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१४ च्या नियम, २० आणि इन्स्टिट्यूट ऑफ सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी लिस्टिंग रेग्युलेशन्स ॲण्ड सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड ऑन जनरल मिटींग्ज (एसएस) नुसार सभासदांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविलेले ई-मतदान प्लॅटफॉर्म वापरून एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येईल. सर्व सभासदांना कळविण्यात येते की,

- एजीएम च्या सूचनेत मांडलेले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानामार्फत
- रिमोट ई-व्होटींग शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ रोजी स. भाप्रवे. ९.०० वा. सुरू
- रिमोट ई-व्होटींग सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सं. भाप्रवे. ५.०० वा. समाप्त
- डी. रिमोट ई-व्होटींग मार्फत किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्याची पात्रता ठरवण्यासाठी कट-ऑफ डेट आहे मंगळवार ०७ सप्टेंबर, २०२१
- ई-मेल ने २८ व्या एजीएम ची सूचना पाठवल्यानंतर कोणतीही व्यक्ती कंपनीची सभासद झाली व मंगळवार ०७ सप्टेंबर, २०२१ ह्या कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असल्यास ती evoting@nsdl.co.in किंवा investor.relations@careratings.com वर एक विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती रिमोट ई-व्होटींग साठी एनएसडीएल कडे आधीच नोंदवलेली असेल तर ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरु शकते
- त्याशिवाय ई-मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुद्धा पुरविण्यात येईल. जे सभासद व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर असतील आणि रिमोट ई-व्होटींगच्या मार्गाने ठरावावर अगोदर त्यांचे मतदान केलेले नसेल ते एजीएम दरम्यान ई-मतदान पद्धतीमार्फत मतदानासाठी पात्र राहतील.
- सभासदांनी नोंद घ्यावी की, रिमोट ई-व्होटींग मॉड्युल १३ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. एनएसडीएल द्वारे बंद करण्यात येईल आणि सभासदाने ठरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतर बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही
- ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते एच. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात. परंतु एजीएममध्ये ई-व्होटींग पद्धतीमार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी हकदार नाहीत
- आय. एजीएममध्ये सहभागी असलेले आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत त्यांचे मतदान न केलेले सभासद एजीएम दरम्यान ई-व्होटींग सिस्टममार्फत त्यांचे मतदान
- ज्या व्यक्तीची नावे कट ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टरमध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त रिमोट ई-व्होटींग सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएमच्या वेळी ई-मतदान करण्यासाठी
- रिमोट ई-व्होटींगची पद्धत आणि प्रक्रियेकरिता सभासद एजीएमच्या सूचनेत दिलेली माहिती पाह् शकतात आणि ई-व्होटींगच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड केश्चन्स चा संदर्भ घेऊ शकतात आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४३० वर फोन करावा किंवा evoting.nsdl.co.in येथे श्रीम. पह्नवी म्हात्रे किंवा श्री. अमित विशाल यांचेकडे विनंती पाठवावी.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास भविष्यात कंपनीकडून वार्षिक अहवाल, सूचना सर्क्युलर्स इ. सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी त्यांच्या डीपींकडे आणि प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केले असल्यास कंपनी आणि/किंवा आरटीएकडे त्याचे ई-मेल पत्ते नोंदविण्याचा/अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सभासदांना एजीएममध्ये ई-व्होटींग किंवा रिमोट ई-व्होटींगमार्फत मतदान करण्याची पद्धत आणि एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठी तपशिल आणि एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या टीपा वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

ठिकाण : मुंबई

दिनांक : २० ऑगस्ट, २०२१

केअर रेटींग्ज लिमिटेड साठी

नेहल शहा कार्यकारी सचिव आणि अनुपालन अधिकारी

Place: Mumbai

Subhanarayan Muduli Company Secretary

For Anjani Portland Cement Limited

गरीख: ऑगस्ट २३, २०२१

स्थळ: महाराष्ट्र

d2h

dishti

डिशटीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर-16A, नोएडा - 201 301, (उ.प्र.)

नोंदणीकत कार्यालयः 18वा मजला, ए विंग, मॅराथन फ्यचरेक्स, एन एम, जोशी मार्ग, लोअर परळ, मबर्ड - 400013 र्इ-मेलः investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईटः www.disl

दूरध्वनी क्रमांकः 0120-5047000, फॅक्स क्रमांकः 0120-4357078 व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून 33 व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीचे

. आयोजन करण्याची सार्वजनिक सूचना

गद्वारे अशी सचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांची **वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') सोमवार, 27 सप्टेंब**र

2021 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार (IST) सकाळी 11:00 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या ('व्हीसी')/इतर ऑडिओ

व्हिजुअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातून आयोजित केली जाणार आहे. कंपनी अधिनियम, 2013 च्या सर्व लागृ

ऑफ इंडिया (दायित्व आणि प्रकटीकरण सचीबद्ध करण्याची आवश्यकता), 2015 यांचे अनपालन आणि कॉपॉरेट कार्य

मंत्रालय ("MCA परिपत्रके") यांनी जारी केलेली परिपत्रके क्रमांक 14/2020, 17/2020, 20/2020 आणि 02/2021

अनुक्रमे दिनांक 8 एप्रिल 2020, 13 एप्रिल 2020, 05 मे 2020 तारखांचे आणि 13 जानेवारी 2021 तारखेचे, 2015 सह वाचन आणि व्यवसायांनी वार्षिक सर्वसाधारण बैठक (एजीएम) घेण्याच्या संदर्भात सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ

इंडियाने ("सेबी परिपत्रके") जारी केलेल्या अनुक्रमे 12 मे 2020 आणि 15 जानेवारी 2021 तारखांची परिपत्रके क्रमांव

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 चे वाचन यांचे अनुपालन

करून ही सुविधा नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेड यांच्यावतीने पुरवण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच

('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिजुँअल साधनाच्या ('ओएव्हीएम') माध्यमातून एजीएमला उपस्थित असणाऱ्या सदस्यांची गणन

संबंधित परिपत्रकांनुसार, एजीएमची सूचना आणि वित्तीय विवरणपत्र, संचालक मंडळाचा अहवाल, ऑडिटरचा अहवाल आणि

इतर कागदपत्रे जोडलेला आर्थिक वर्ष 2020-21 चा वार्षिक अहवाल. ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदवले गेले

आहेत त्यांनाच किंवा डिपॉझिटरीमधील सहभागींना ई-मेल द्वारे योग्य वेळी पाठवला जाईल. वर नमूद केलेली कागदपत्रे कंपनीच्या वेबसाईटवरदेखील म्हणजे www.dishd2h.com/annual-reports/ इथे उपलब्ध असतील. तसेच स्टॉक

एक्सचेंज(स्) म्हणजे बीएसइ लिमिटेड (बीएसइ) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसइ)च्या अनक्रमे

www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाईट्सवरदेखील उपलब्ध असतील. एजीएमची सूचनादेखील

ज्यांच्याकडे एजीएमची सूचना पाठवली जाऊ शकत नाही, अशा भागधारकांना दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी होण्यासाठी, संबंधित परिपत्रकांसाठी ई-मेल नोंदवून घेण्यासाठी कंपनीने त्यांचे निबंधक आणि कंपनीचे हस्तांतरण अधिकारी

संबंधित परिपत्रकांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष भागधारकांसह इतर भागधारक ज्यांनी त्यांचा ईमेल नोंदवला नसल्यामळे त्यांना सचना

दिली जाऊ शकत नाही, ते तात्पुरते त्यांचे ईमेल कंपनीच्या निबंधकांकडे आणि हस्तांतरण अधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतात. उदा

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html या लिंकवर क्लिक करून त्यात दिलेल्या सूचनांनुसार नोंदणी प्रक्रियेची पूर्तता करा. नोंदणी यशस्वी झाल्यानंतर, भागधारकाल एनएसडीएलकडून एजीएमची सूचना आणि वित्तीय विवरणपत्रासह, मंडळाच्या अहवालावरील ऑडिटरचा अहवाल आणि इतर . 5. हागदपत्रे जोडलेला आर्थिक वर्ष 2020-21 चा वार्षिक अहवाल आणि ई-मतदान करण्याच्या प्रक्रियेसह एजीएमसाठी ई-मतदान प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी यजर आयडी आणि पासवर्ड याची सॉफ्ट कॉपी मिळेल. ई-मेल नोंदवणी संदर्भात काही प्रश्न असतील तर भागधारकांनी rnt.helpdesk@linkintime.co.in इथे ई -मेल लिहावे आणि ई-मतदानाच्या संदर्भातील

हे स्पष्ट केले आहे की, कायमस्वरूपी ई-मेल पत्ते नोंदविण्यासाठी, डिपॉझिटरी सहभागींसह(डीपी) डिमॅट होल्डिंग्जशी संबंधित डेपॉझिटरी सहभागींसाठी ठरवलेल्या प्रक्रियेनुसार सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवावेत अशी विनंती आहे,

एजीएमच्या सचनेमध्ये निश्चित केलेल्या सर्व ठरावांनसार कंपनी तिच्या सर्व सदस्यांना मतदान करण्यासाठी दरस्थ ई-मतदान

र्ई-मतदान) कंपनी ई-मतदान प्रणालीद्वारें मतदान करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देत आहे. एजीएमपूर्वी र्ड-मतदान' करण्याची ("दूरस्थ ई-मतदान") तसेच एजीएममध्ये (ई-मतदान) मतदान करण्याची सविस्तर प्रक्रिया आ व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया, एजीएमच्या सूचनेमध्ये नोंदवून योग्यवेळी पाठवली जाईल.

एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सर्व नोंदी विशेषतः, एजीएममध्ये सहभागी होण्याबद्दल आणि ई-मतदानाद्वारे मत देण्याची पद्धत

Anjani Portland Cement Limited

Chakala Junction, Andheri (East), Mumbai-400093 Website: www.anjanicement.com Tel No: +91 22 62396051 Email Id: secretarial@anjanicement.com

सदस्याना स्चना

याद्वारे सूचना देण्यात येते की, अंजनी पोर्टलॅन्ड सिमेंट लिमिटेडच्या ('सदर कंपनी')

सभासदांची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा त्या सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेले

कामकाज करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्स (''व्हीसी'') / अन्य दुक्श्राव्य साधनांच्या

माध्यमातन (''ओएव्हीएम'') बधवार, १५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १०:३० (भा

सर्वसाधारण सभा, कंपनी अधिनियम २०१३ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने निर्गमित केलेली दिनांक १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२०, ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० ची परिपत्रके तसेच दिनांक १५ जानेवारी २०२१ चे सेबी द्वारे

निर्गमित केलेले परिपत्रक यामधील तरतुदींची पूर्तता करीत फकत व्हीसी/ओएव्हीएम

द्वारेच घेण्यात येईल. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रतिनियुक्त व्यक्तींची नियुक्ति करण्याची

मुविधा उपलब्ध राहणार नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने सहभागी

३७व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व त्यासह २०२०—२१ चा वार्षिक अहवाल

इलेक्टॉनिक माध्यमातन फक्त त्याच सभासदांना पाठविले जातील ज्यांचे ई—मेल पत्ते कंपनीकडे किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) किंवा

सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) (''डिपॉझिटरीज'')

यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, तसेच ते कंपनीच्या www.anjanicement.com या

संकतेस्थळावर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या www.bseindia.com आणि

www.nseindia.com या संकतेस्थळांवर तसेच निबंधक आणि हस्तांतरणकर्ता

अभिकर्ते केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (केफिनटेक) यांच्या

जे सभासद पत्यक्ष छापील शेअर्स धारण करीत आहेत किंवा त्यांनी त्यांचे रीमेल पत्ते

कंपनीकडे नोंदणीकृत/अद्ययावत् केलेले नाहीत, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांच्या फोलीओ क्रमांकाचा तपशील तसेच ओळख दर्शविणारा पुरावा म्हणून

स्वयंसाक्षांकित पॅन कार्ड ची प्रत तसेच सभासदाच्या पत्त्याचा पुरावा म्हणून अन्य

दस्तऐवजाची (उदा. वाहन चालक परवाना, निवडणुक ओळखपत्र, पारपत्र)

स्वयंसाक्षांकित प्रत, secretarial@anjanicement.com किंवा केफिनटेक यांना

einward.ris@kfintech.com वर पाठवावी आणि जे सभासद डिमटेरिअलाज्ड स्वरुपात शेअर्स धारण करीत आहेत त्यांनी जर त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी

पार्टिसिपन्ट्सकडे नोंदणीकृत / अद्ययावत् केलेले नसतील तर त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते, ते ज्या डिपॉझिटरी पार्टीसिपन्ट्सकडे त्यांचे डिमॅट

ई—वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आणि ई—मतदान सविधा . उपलब्ध करण्यासाठी कंपनीने केफिनटेक यांना अधिकृत अभिकर्ते म्हणून नियुक्त केले

आहे. सभासद त्यांची मते ऑनलाईन पध्दतीने रविवार, १२ सप्टेंबर २०२१ रोजी

सकाळी १०:०० (भा.मा.वे.) पासून ते मंगळवार १४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी

< :०० (भा.मा.वे) पर्यंत देऊ शंकतील. ई—मतदानाची वेळ संपल्यानंतर ती सविधा

निष्क्रीय करण्यात येईल. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहतील

आणि त्यांनी त्यांची मते जर अगोदरच दिलेली नसतील तर त्यांनाही वार्षिक

सर्वसाधारण सभा चाल असतांना ई—मतदान सविधा उपलब्ध करून देण्यात येईल त्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी त्यांची मते दिलेली असतील त्यांनाही वार्षिक

सर्वसाधारण सभेमध्ये व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेमध्ये उपस्थित/सहभागी होता येईल

ज्या सभादांची नांवे 'निधारित दिनांकापर्यंत' म्हणजचे ८ सप्टेंबर २०२१ पर्यंत

सभासदांच्या) नोंदवहीमध्ये अभिलेखित असतील किंवा डिपाझिटरीज द्वारे ठेवलेल्या

लाभधारक मालक या नोंदवहीमध्ये (इलेक्ट्रॉनिक शेअर्स धारण करीत असल्यास)

अभिलेखित असतील तेच फक्त दूरस्थ ई—मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र

ज्या व्यक्ती कंपनीने इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन सुचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स

प्राप्त करुन घेत असतील आणि कंपनीचे सभासद होत असतील व 'निर्धारित दिनांकास'

म्हणजे ८ सप्टेंबर २०२१ रोजी शेअर्स धारण करीत असतील, ते निबंधक आणि शेअर हस्तांतरण अभिकर्ता केफिन टेक्नॉलॉजिज प्रा. लि., यांना

einward.ris@kfintech.com वर फोलिओ क्रमांक / डीपी आयडी आणि

क्लायंट आयडी पाठवून विनंती करुन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मागवू शकतील.

कंपनीच्या संचालक मंडळाने ३१ मार्च २०२१ रोजी समाप्त होणाऱ्या वित्तीय वर्षासाठी

शेफारस केलेला लाभांश प्राप्त करण्यासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी

कंपनीने बुधवार, ८ सप्टेंबर २०२१ ही तारीख 'अभिलेख दिनांक' म्हणून निश्चित

केली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांच्या संमतीच्या अधीन राहन, कंपनी अधिनियम २०१३ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या समाप्तीपासून विहीत केलेल्या

कालावधीत, ज्या सभासदांची नांवे कंपनीच्या सभासदांच्या नोंदवहीमध्ये अभिलेख देनांकास दर्शविलेली असतील त्या सभासदांना तसेच डिमटेरीअलाज्ड पध्दतीने धारण

केलेल्या शेअर्सच्या बाबतीत ज्या सभासदांची नांवे डिपॉझिटरीज द्वारे त्या तारखेपर्यंत

ठाभधारक मालक म्हणून उपलब्ध करुन दिली असतील त्या सभासदांना लाभांश अदा

पंबंधित परिपत्रकानुसार, ज्या सभासदांनी त्यांच्या बॅकेच्या खात्यांचा तपशील अद्यावत्

केला आहे त्यांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने लाभांश अदा कलेा जाईल. ज्या सभासदानी

त्यांच्या बॅकचा तपशील अद्ययावत् केलेला नाही त्या सभासदांना लाभांश पत्रे /

आयकर कायदा १९६१ जो वित्त कायदा २०२० नुसार सुधारित केला आहे त्यानुसार,

. एप्रिल २०२० नंतर वितरित केलेले लाभांश संभासदांच्या हाती करपात्र असतील

भांशाचे अधिदान करतेवेळेस कंपनी सुरुवातीसच कर कपात (टीडीएस) करुन घेईल

सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी आयकर कायदा १९६१ मधील

ई—मतदानाबाबत काही शंका/तक्रारी असतील तर त्या कंपनी सचिव यांना secretarial@anjanicement.com वर पाठवाव्यात किंवा ०२२-६२३९६०५१

वर संपर्क करावा किंवा केफिनटेक यांच्या https://evoting.kfintech.com या

संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या 'हेल्प' आणि 'एफएक्यु' या विभागामध्ये द्याव्यात

किंवा नि:शुल्क क्रमांक १८००—३०९—४००१ वर संपर्क करावा किंवा श्री. रघुनाथ

ग्रीधा यांच्याशी (०४०) ६७१६ १६०६ वर संपर्क करावादिनांक.

तरतुदींनुसार कागदपत्रे https://ris.kfintech.com/form15 वर सादर करावीत.

मागणी धनाकर्ष नोंदणीकृत डाकेने त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविण्यात येतील.

www.kfintech.com या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.

खाते चालवीत आहेत त्यांच्याकडे नोंदणीकृत/अद्ययावत् करावेत.

तथापि त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार राहणार नाही.

होण्यासाठीच्या सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये दिलेल्या आहेत

मा.वे.) फक्त ई—मतदान सुविधेद्वारेच आयोजित करण्यात येत आहे

CIN: L26942MH1983PLC265166

ENSIGN Regd. Office: A-610, Kanakia Wall Street, 6th Floor, Andheri-Kurla Road,

सदस्यत्व क्र.-A15442

सुविधा उपलब्ध करून देत आहे. जे सदस्य दूरस्थ ई-मतदान प्रक्रियेद्वारे मत(मते) नोंदवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी एजीएमम

ांच्यासह योग्य व्यवस्था केली आहे. ई-मेल नोंदवण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-

प्रश्नांसाठी एनएसडीएलला evoting@nsdl.co.in इथे ई-मेल लिहावे.

(ii) डिमॅट भागधारकांसाठी कायमस्वरूपी नोंदणी करण्यासाठी

बद्दलच्या नोंदी सदस्यांनी काळजीपूर्वक वाचाव्यात अशी विनंती आहे.

ई-मतदान पद्धतीने मत (मते) देण्याची पद्धत:

दिनांकः 21 ऑगस्ट, 2021

नॅशनल सिक्युरिटीज् डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या वेबसाईटवर उपलब्धे असेल

ायद्याच्या कलम 103 अंतर्गत गणपूर्तीच्या हेतूने केली जाईल

सर्लेल्या तरतुदी आणि या अधिनियमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नियमांचे आणि सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड

नांदणीकृत कार्यालयः आयसीआयसीआय वंक टॉवर्स, वांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रा (पू.), मुंबई - ४०००५१ कॉर्पोरेट कार्यालयः आयसीआयसीआय एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९

शाखा कार्यालयः तळमजला, एचएफसी टॉवर, जेबी नगर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००५९

शा**खा कार्यालयः** युनिट क्र. एफ – १०९, १ ला मजला, ईस्टर्न बिझनेस डिस्ट्रिक्ट, पेट्रोल पंपाजवळ, एल.बी.एस. मार्ग, भांडुप (प.), मुंबई – ४०००७८ शा**खा कार्यालयः** १ ला मजला, दुकान क्र. १२९, १३०, १३१, १३२, पूनम सृष्टी, सी, डी, ई, एफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, लिकि पार्क, एस. के. स्टोअरच्या समोर, मीरा भाईदर रोड, मीरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७

शाखा कार्यालयः २ रा मजला, ऑफीस २०४, जंबशन २०६, प्लॉट क्र. २०६/१ बी, टक्का रोड, पनवेल पश्चिम ४१०२०६ शाखा कार्यालयः १ पमजला, अफीस २०४, २ रा मजला, वेस्ट ब्लू, आयसीआयसीआय बेकेसमोर, वीर सावरकर रोड, उग्ने ४००६०२ शाखा कार्यालयः २ रा मजला, २०३, प्लॉट क्र. २, केटी एप्पालय, स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या वर, नवयर, वसर्ड (१.) – ४०९१०२ शाखा कार्यालयः १ रा मजला, ए-१०१, बीएसईएल टेक पार्क, प्लॉट क्र. ३९/५ आणि ३९/५ए, वाशी स्टेशनसमोर, वाशी, नवी मुंबई – ४००७०३ शाखा कार्यालयः १ रा मजला, कार्यालय क्र. २०३, साई मिडास, पटियाला हाऊससमोर, नगर, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर – ४१४००३ खालीत कर्जदार/र बैंकेकडून त्यांच्याद्वारे पेण्यात आलेल्या मूळ एकम आणि त्यावरील व्याजाची परतफेड करण्यासाठी आणि मॉन-परफॉर्मिंग ऑसेट (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात आलेले व्याज भरण्यास कसूखार उस्ले आहेत. सिख्युरिटायहोशन औड फिलस्टूक्शन ऑफ फायनाश्चियल असेंट्रस औड एन्फोर्सिंट ऑफ. सिख्युरिटायहोशन औड फिलस्टूक्शन ऑफ फायनाश्चियल असेंट्रस औड एन्फोर्सिंट ऑफ. सिख्युरिटायहोशन औड फिलस्टूक्शन ऑफ फायनाश्चियल असेंट्रस औड एक्फोर्सिंट ऑफ. सिख्युरिटायहोशन औड फिलस्टूक्शन ऑफ फायनाश्चियल असेंट्रस औड एक्फोर्सिंट ऑफ. सिख्युरिटायहोशन औड फिलस्टूक्शन ऑफ फायनाश्चियल असेंट्रस औड एक्फोर्सिंट ऑफ. सिख्युरिटायहोशन क्या शेवटच्या ज्ञात पत्यावर त्यांना सूचना निर्मित करण्यात आली होती, जी त्यांच्यापर्यंत				
पोहच अनु.	ली नसत्यामुळे याद्वारे जाहीर सूचना देण्यात येत आहे. कर्जदार/सह-कर्जदार/हमीदाराचे नाव/(कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अमलबजावणी करण्यात येणारी तारण मत्ता/मत्तेचा पत्ता	सूचना पाठविल्याची	
क्र. १.	दत्ता घोंडिबा चाफेकर (कर्जदार)/ मीरा दत्ता चाफेकर (सह-कर्जदार) - १/६, रविंद्राश्रम, एलबीएस रोड, अत्तर कौर मेन्शन कं. समोर, भांडुप प., प्राईड हॉटेल, आयसीआयसीआय		तारीख/सूचनेच्या तारखेरोजी थकबाकी २८.०५.२०२१ रू.	२३ मार्च २१
٦.	बँक, मुंबई - ४०००७८/ एनएचएमयुएम००००८७७००६ पूनम संतोष राय (कर्जदार)/ संतोषकुमार ओमकारहंत राय (सह-कर्जदार) - फ्लॅट क्र. ४०२, बी विंग, अनंतनाथ अपार्टमेंट, तुर्छीज रोड, विजय नगरजवळ, तुर्छीज, नालासोपारा पू. मुंबई,	फ्लॅट क्र. ४०८, ४ था मजला, ई विंग, न्यू लिंक रोड, डी आचोळे रोड, नालासोपारा	२,५६,२६२/- २८.०५.२०२१ रू.	२३ मार्च २१
₹.	द्वाणे, महाराष्ट्र, भारत - ४०१२०९/ एनएचएमयुएम००००१२७७४८७ फराह अब्दुलकादर शेख (कर्जदार)/ अब्दुलकादर शेख(सह-कर्जदार) - फ्लॅट क्र. १०४, सी विंग, पाटणकर रेसिडन्सी, साईनगर, नालासोपारा पोलीस स्टेशनजवळ, नालासोपारा पश्चिम,	फ्लॅट क्र. ३०४, ३ रा मजला, ए विंग, पूनम पाम्स, सिद्धिविनायक नगर, नवाली फाटकजळ, गाव सोपारा, नालासोपारा पश्चिम, एस. क्र. ३०वी, ठाणे, महाराष्ट्र	१,५५,९४७/- २८.०५.२०२१ ₹.	०५ एप्रिल २१
٧.	ठाणे, ठाणे महाराष्ट्र, भारत - ४०१२०३/ एलएचएमयुएम००००१२६३०११ जुई श्रीकृष्ण देशपांडे (कर्जदार)/ श्रीकृष्ण सदाशिव देशपांडे (सह-कर्जदार), शर्वरी श्रीकृष्ण देशपांडे (सह-कर्जदार), आदित्य चंदृशेखर चंद्र (हमीदार) - ए७०१/७०२, प्रार्थना, स्टार		२६,६३,८२१/- २८.०५.२०२१ रू.	१० जाने. २१
ч.	सहार रोड, अंधेरी पूर्व, मुंबई, मुंबई महाराष्ट्र, भारत - ४०००६९/ एलएचएमयुएम००००१२५७४४१ विनोद दयालाल फोफळ (कर्जदार)/ धानजी दयालाल फोफळ (सह-कर्जदार),गिरीश जगदीश		१,९१,६९,४१३/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१
ξ.	वाधवानी (सह–कर्जदार), २५ , जितेंद्र मकवाना हाऊ सोसा, स्वस्तिक पार्क, पू. दू. महामार्ग, चेंबूर, मुंबई महाराष्ट्र, भारत – ४०००७१/ एनएचएमयुएम०००००८२६३२९ शरद सीताराम चाळके (कर्जदार)/ सौ. शिवानी शरद चाळके (सह–कर्जदार) – बी ४०३, बी	फ्लॅट क्र. ४०३, मल्हार संकुल सीएचएस लि., आग्रा रोड, मोहिंदर सिंह हायस्कूल	रू. ८३,२१,,४९७/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१
७.	टाईप, मल्हार संकुल, ठाणकर पाडा, कल्याण प., कल्याण महाराष्ट्र, भारत - ४२१३०१/ एलएचएमयुएम०००००८८८५४६ हरेश एल. भानुशाली (कर्जदार)/ सौ. गीता हरेश भानुशाली (सह-कर्जदार) - खोली क्र. १३,	समोर, कल्याण (प), कल्याण, महाराष्ट्र – ४२१३०१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर – टाईप सी, दक्षिण – टाईप बी, सी विंग, पूर्व – अंतर्गत, पश्चिम – टाईप सी पल्टॅंट ऋ. १००५, १० वा मजला, ए विंग, बिल्डिंग ऋ. ०१, सहजीवन प्रोजेक्ट,	₹. ३,२८,,२२८/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१
	चाळ क्र. सी, शंकर कॉलनी, ६तिसगाव, कल्याण पू., कल्याण, महाराष्ट्र ४२१३०१/ एलएचएमयुएम०००००८३०७९९ उमेश चंद्र बारी (कर्जदार)/ सौ. गीता होश भानुशाली (सह-कर्जदार) - खोली क्र. ३, चाळ	तिसगाव नाका, कल्याण (पूर्व), एस क्र एच क्र १२ भाग ६७ सीटीएस क्र. ४३०२, ४३०, ठाणे, महाराष्ट्र – ४२१३०६ सीमाबद्ध द्वारेः उत्तर – तिसगाव रोड, दक्षिण – गोविंद बिल्डिंग, पूर्व – प्रसाद हॉटेल आणि रामकृष्ण मार्केट, पश्चिम – तिसगाव रोड १ ला मजला, एम विंग, लोढा रिजन्सी, के एल एम एन ओ अँड पी को ऑप हाऊ	₹. ६,९४,५६५/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१
0.	क्र. ई, आनंद नगर, दातिवली रोड, दिवा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४००६९२/ एनएचएमयुएम००००८३६३४८	सोसा लि., सांदर गाव, कल्याण शीळ रोड, डॉबिबली पूर्व, एस क्र. ४६, ४७, ४८ फ्लॅट क्र. १०१, ठाणे, महाराष्ट्र – ४२१२०४, सीमाबद्ध द्वारेः उत्तर – एन विंग, दक्षिण – अंतर्गत रस्ता, पूर्व – ई विंग, पश्चिम – एन विंग	रू. ८,३४,२५५/-	(4:114.(3
۲.	मीना सुनील पवार (कर्जदार)/ श्री. सुनील माधव पवार (सह-कर्जदार) - खोली क्र. १, चाळ क्र. २, पांडे चाळ, शिवनगरी रोड, शंकर नगर, मोहोने, आंविवली (पू), ठाणे, ठाणे महाराष्ट्र ४२११०२/ एलएचएमयुएम००००१२५०१८९	टिटवाळा पू., अनु. ऋ १८२/१ भाग, ठाणे, महाराष्ट्र - ४२१६०५	२८.०५.२०२१ ₹. १२,४९,७०१/-	५ एप्रिल २१
	मोह युनुस मकबूल अन्सारी (कर्जदार)/सौ. मिलातुत्रशा युनुस अन्सारी (सह-कर्जदार) - खोली क्र. २५ ५१, न्यू कॉलेट्रॉल कंपाऊड, न्यू मालवणी, मालाड प., खाकोडी, मुंबई, मुंबई महाराष्ट्र ४०००९५/ एलएचएमबीपी००००१३२०७७६	रोड क्र ४, दक्षिण - १३९ वैभव, पूर्व - चाळ, पश्चिम - आरएससी रोड क्र ४	१०.०५.२०२१ ₹. ३२,०२,०२१/-	३१ जाने. २१
११.	मनीमेघलाई पत्रीर सेवलम (कर्जदार)/ अप्पाणा (सह-कर्जदार) - खोली क्र. १३ चाळ क्र. १, अनिल आनंद इस्टेट, विलेज रोड, भांडुप, मुंबई, महाराष्ट्र, भारत - ४०००७८/ एलएचएमबीपी००००१३०३११२	फ्लॅट क्र. ५१८, ५ वा मजला, बिल्डिंग एन के ८, न्यू आप्रपाली सीएचएस लि., एमएसआरडीए कॉलनी, कांजूरमार्ग प, ५१८, मुंबई, महाराष्ट्र ४०००४२. सीमाबद्ध द्वारे: उत्तर- के९ प्रभात बिल्डिंग, दक्षिण - के७ स्वप्नपूर्ती बिल्डिंग, पूर्व - रेल्वे ट्रॅंक, पश्चिम - इसारत	१०.०५.२०२१ रू. ३०,००,२९८/-	३१ डिसें २०
१२.	मंगेश तुकाराम डावरूंग (कर्जदार)/ मृणाली मंगेश डावरूंग (सह-कर्जदार) - १०२ बी, न्यू विजय सीएचएस, फादरवाडी, गोखिवरे, वसई पूर्व, गोखिवरे, वसई, ठाणे - ४०१२०८/ एलएचएमएमआर००००१३३४२२६	पलॅट क्र. १०३, १ ला मजला, बी विंग, न्यू विजय सीएचएसएल, फाट्रवाडी, गोखिवरे, वसई पूर्व, जिल्हा पालघर ११८ १०३, ठाणे - ४०१२०८, महाराष्ट्र - ४०१२०८	१५.०६.२०२१ रू. १६,५७,३४१/-	५ एप्रिल २१
	फिरोज अली (कर्जदार)/ रूबीना बानो (सह-कर्जदार) – २०३, माऊली सीएचएस लि, भक्ती पार्क, मीरा रोड, मीरा रोड पूर्व, ठाणे – ४०११०७/ एलएचएमएमआर००००१३२३३१७ आवेलाल काशीनाथ सहानी (कर्जदार)/ विजयनाथ के. साहनी (सह-कर्जदार) – पोस्ट	शहापूर, शहापूर ठाणे ८, ठाणे - ४२१६०२ १ ला मजला, ए विंग, अन्वी हेरिटेज, एच एन ७, सीएएस क्र. १६७७, शुभा बिल्डिंग	२८.०५.२०२१ ₹. ३१,०८,९९८/- १०.०५.२०२१	३१ मार्च २१ ३१ डिसें २०
१५.	चोवक, ता. खालापूर, तारापूर, रायगड, रायगड, पनवेल, महाराष्ट्र, भारत ४१०२०६/ एलएचपीव्हीएल००००१३१४०६६ संतोष हरीभाऊ जोडे (कर्जदार) घर क्र. ३२७, न्यू पोसरी, मोहोपाडा, चंभर्ली, खालापूर, ० रायगड ४१०२२२/ एलएचपीव्हीएल००००१२८८५४	विंग बी, दक्षिण - बालाजी बिल्डिंग, पूर्व - विंग ई, पश्चिम - रस्ता	₹. १७,२७,४३१/- २८.०५.२०२१ ₹. २५,७०,९४५/-	११ मार्च २१
		, , , , , , , , , , , , , , , , , , , ,	₹. २५,७०,९४५/- २८.०५.२०२१ ₹. १०,८६,९१६/- २८.०५.२०२१	२३ मार्च २१ १० जाने. २१
	सातिया ज्योत, अडल नेरे, पनवेल, महाराष्ट्र, भारत ४१०२०७/ एलएचकेएचपी००००१२८३२५१	, , , , , ,	₹८.०५.२०२१ ₹. १६,५२,५३४/- १०.०५.२०२१	१० जान. २१ ३१ जाने. २१
१९.	(सह-कर्जदार)/ ३०३, वसंत विला सीएचएस लि.,, विद्या मंदीर रोड, दिहसर पूर्व, मुंबई महाराष्ट्र ४०००६८ / एनएचटीएनई००००१२८३८८१ प्रकाश आबाजी लोखंडे (कर्जदार)/सौ. ज्योती प्रकाश लोखंडे (सह-कर्जदार)/ मिलिंद नगर,		रू. १५,७४,५२५/- १०.०५.२०२१	३१ जाने. २१
	काटेमानवली, काटेमानवली एफ केबिन, कल्याण पू., कल्याण ठाणे महाराष्ट्र ४२१३०६ / एनएचटीएनई००००१२७३४४९	कर्जत हिस्सा क्र. ४२, अनु. क्र. ८७, प्लॉट क्र. ३८ ३०४, नवी मुंबई, महाराष्ट्र ४१०२०१. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- बंगला, दक्षिण - बंगला, पूर्व - चालू काम असणारी इमारत, पश्चिम - बंगला	रू. १३,४९,२१३/-	
	तेजस नवाले (कर्जदार)/श्री. राजेश देवराम नवाले (सह-कर्जदार), श्री. योगेश देवराम नवाले (सह-कर्जदार)/ १९, फिल्ड एम डेपो द्वारे ५६ अपो. १९, फिल्ड एम डेपो द्वारे ५६ अपो. पनवेल, महाराष्ट्र ४१०२२१/ एनएचटीएनई००००१८३२२९ क्लिड्स बेरजाना यारवुंडे (कर्जदार)/बेरजाना हिमा यारवुंडे (सह-कर्जदार)/ खोली क्र. ७०१,	एनएन कॉलेज फाटाजवळ, २५ ७०२, पनवेल, महाराष्ट्र ४१०२२१ १ ला मजला, ऑर्किंड पार्क, ममदापुर पोस्ट डिकॅंग कॉलेज रोड, नेरळ प., रायगड,	१०.०५.२०२१ ₹. ३२,१४,५२३/− १०.०५.२०२१	२८ फेब्रु २१ २८ फेब्रु २१
	भीमा चाळ, गेट क्र. ५, कालिना चर्च, कर्वे नगर, सेंट मेरी कॉलेज, सांताक्रुझ पूर्व, मुंबई, महाराष्ट्र ४०००९८/ एनएचटीएनई००००१२६६४८४		₹. १५,८३,०८३/- १०.०५.२०२१	३१ जाने. २१
	श्रीपाद अपार्टमेंट, स्वामी समर्थ नगर, रमेश वाडी, बदलापूर प., ठाणे, महाराष्ट्र ४२१५०३/ एनएचटीएनई००००१२६३१४२	कार्यालयाजवळ, कुळगाव बदलापूर प., एस. ऋ. ८२, फ्लॅट ऋ. ३०२, ठाणे, महाराष्ट्र - ४२१५०३ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- तुलसी आर्केड, दक्षिण - मुख्य रस्ता, पूर्व - रस्ता, पश्चिम - तुलसी आर्केड	रू. १४,८५,०१५/-	
	आसती सुनील पर्वणी (कर्जदार)/श्री. सुनील माधवदास पर्वणी (सह-कर्जदार)/ए - २ फ्लॅट इ. ३०३, मीरा वाटिका, रिलायन्स रेसिडन्सीजवळ, उल्हानगर, ठाणे, महाराष्ट्र ४२९५०९/ एनएचटीएनई००००१२७४२६६	क्र. ३०३, ठाणे, महाराष्ट्र – ४२१५०१	१०.०५.२०२१ रू. १३,३४,३७८/-	३१ ऑक्टो.२०
	अरबिंद त्रिभुवन दुबे (कर्जदार)/अजिता अरबिंद दुबे (सह-कर्जदार)/फ्लॅट क्र. १९०१, सोका बिल्डिंग, ए२, बाली अपार्टमेंट्स, घोडबंदर रोड, भाईंदर पाडा, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४००६१५/ एनएचटीएनई००००१३१८२७५ जावळे मंगेश चंद्रकांत (कर्जदार)/चंद्रकांत जावळे (सह-कर्जदार)/सी ७०१, वृंदावन	गट क्र. ३९१, फ्लॅट क्र. ००१ आणि ००२, ठाणे, महाराष्ट्र - ४०१४०४. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- खुले क्षेत्र, दक्षिण - अंतर्गत रस्ता, पूर्व - इमारत, पश्चिम - खुले क्षेत्र	१०.०५.२०२१ ₹. ७०,१३,००९/- १०.०५.२०२१	२८ फेब्रु २१ ३० नोव्हें. २०
	पराडाईज, कैलाश पार्कजवळ, गांधारी, ठाणे, महाराष्ट्र ४२१३०१/ एनएचटीएनई००००१२६३७४० कैलाश जान् दिये (कर्जदार)/सुमन जे. दिये (सह-कर्जदार)/घर क्र. ३३, खाड्याचा पाडा,	महाराष्ट्र ४२१३०१, सीमाबद्ध द्वारेः उत्तर- इमारत, दक्षिण - साई संकुल, पूर्व - साई गौरव, पश्चिम - साई प्रकाश	₹. २८,२८,९९६/- १०.०५.२०२१	३१ जाने. २ १
२७.	पाशाणे गाव, मानिवली, रायगड, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०११०१/ एनएचटीएनई००००१२८९८४४ मालिनी नागदा (कर्नदार)/धर्मेंद्र नागदा (सह-कर्जदार)/ई २०५, श्री ओम साई प्रसाद,		₹. १४,३१,५५५/- २८.०५.२०२१	४ फेब्रु. २१
२८.	मंजाली, दीपाली पार्क, बदलापूर प., ठाणे ४२१५०३/ एनएचटीएनई००००१२६४५४४ सुनील श्यामसुंदर बोहरा (कर्जदार)/सीमा सुनील बोहरा(सह-कर्जदार)/एक्झोटिका डी २२०२, कासा रिओ गोल्ड, कल्याण शीळ रोड, डोंबिवली ठाणे ४२१२०४/ एनएचटीएनई००००१२९८५५८	२०५, ठाणे ४२१५०३ २३ वा मजला, सीटीएस ११८, एच एफ रेसिडन्सी, तानाजी नगर रोड क्र. १, गणेश टेकडी, मालाड पूर्व, मुंबई सीटीएस ११८ एल २३०८, मुंबई ४०००९७	₹. ७,५४,३८२/- २८.०५.२०२१ ₹. ६४,५१,७५४/-	५ जाने. २१
२९.	सुनिता शंभू सिंह (कर्जदार)/श्री. अमनकुमार सिंह (सह-कर्जदार)/इमारत क्र. ६, फ्लॅट क्र. ४ ब्लॉक क्र. ६, एल टाईंप, ओस्टवाल वंडर सिटी, पालघर, बोईसर पू., पालघर, महाराष्ट्र ४०१५०१/ एलएचव्हीएसआय००००१३१६११७		१०.०५.२०२१ ₹. २४,२१,३०१/-	३१ जाने. २१
₹0.	सुदेश सूर्यंकांत कांबळे (कर्जदार)/श्री. किशोर सूर्यंकांत कांबळे (सह-कर्जदार), सौ. सानवी सुदेश कांबळे (सह - कर्जदार)/ फ्लॅट ऋ. २०४, आचोळे क्लासिक बिल्डिंग, विट्ठल मंदिराजवळ, नालासोपारा पूर्व, पालघर, महाराष्ट्र, भारत ४०१२०९/ एलएचव्हीएसआय००००१३१६४८६		१०.०५.२०२१ रू. ६०,०५,१५६/-	३१ जाने. २१
₹१.	विनोद जे. कासारे (कर्जदार)/ फ्लॅट क्र. ३०३, पारस अपार्टमेंट, समेळ पाडा रोड, सुखकर्ता चौक, समेळ, नालासोपारा पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र, भारत ४०१२०३/ एलएचव्हीआसआर००००१२९००४०	एनए नालासोपारा पश्चिम, १०, बी२०३, ठाणे, महाराष्ट्र ४०१२०८	१०.०५.२०२१ रू. १७,२८,६६०/-	३१ जाने. २१
	हेमतकुमार बबलूलाल गेहलोट (कजंदार), सुखिया देवी बबलूलाल गेहलोट (सह-कजंदार)/ वरील मजला, खोली क्र. ३, मृत्यूड्या चाळ, मोरे वाडी, तेरे गृष्ठी, वर्सोवा, अंधेरी प., मुंबई, महाराष्ट्र, भारत ४०००६१/ एलएचव्हीएसआय००००१३०२६७२		१०.०५.२०२१ ₹. ३०,५४,४८७/-	३१ डिसें. २० ५ एप्रिल २१
	औंटो देवस्सी कन्नमपुडझा (कर्जदार), ॲनी लोनप्पन कन्नमपुडझा (सह-कर्जदार)/ फ्लॅट क्र. ३०१, श्रीजी अपार्टमेंट, प्लॉट क्र. बी७२ १, सेक्टर क्र. २३, दारावे, नेरूळ, नवी मुंबई ४००७०६/ एलएचएमयुएम००००१२९३५३९ लालासाहेब बापुराव गायकवाड (कर्जदार), सुनीता लालासाहेब गायकवाड (सह-कर्जदार)/		१५.०६.२०२१ रू. ४९,१८,८४४/- २८.०५.२०२१	६ मार्च २१
	इमारत । १ए, फ्लेंट क्र. ३१, ८ वा मजला, सेक्टर २७, प्लॉट क्र. २४ ए२झेड इंडिया कॉलनी, नेरूळ, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत ४००७०६/ एलएचव्हीएसएच००००१३१७८८४	ॲक्शन फोर्स, गाव रोहिंजन, तालुका पनवेल रायगड, एस क्र. ६४२, नवी मुंबई, महाराष्ट्र ४१०२१० सीमाबद्ध द्वारेः उत्तर- खुली जागा, दक्षिण - खुली जागा, पूर्व - खुली जागा, पश्चिम - खुली जागा	रू. ६४,४२,२३०/-	
₹4. ₹€.	रविंद्र राधाकृष्ण दामले (कर्जदार), मंदा राधाकृष्ण दामले (सह-कर्जदार), राधाकृष्ण दादा दामले (सह-कर्जदार)/ एस. क्र. १२८ २ १ ४८, गावरे नगर, कोपरगाव, अहमदनगर, अहमदनगर ४२३६०१/ एलएचएडीआर००००१२५२७०० शरद जनार्दन म्हस्के (कर्जदार), सुवर्णा शरद म्हस्के (सह-कर्जदार)/ सरोला बड्डी ०१,	फ्लॅट क्र. ३०४, अहमदनगर ४२३६०१	१५.०६.२०२१ रू. ९,७८,९१९/- १५.०६.२०२१	६ मे २१ ५ एप्रिल २१
(4.	शरद जनादन म्हस्क (कजदार), सुवणा शरद म्हस्क (सह-कजदार)/ सराला बड्डा ०४, अहमदनगर, अहमदनगर ४१४२०१/ एलएचएडीआर००००१३२५६६३	श्चा साइ बाबा माद्राजवळ, ब्रम्हनगर, रातडगाव राड मिगार, प्लाट क्र. १०६/१०७/१०८/७, अहमदनगर २४६/१, रो हाऊस क्र. ७, अहमदनगर ४१४००१. सीमाबद्ध द्वारे: उत्तर- रस्ता, दक्षिण – प्लॉट क्र. १०१, १०२, पूर्व – रो हाऊस ६, पश्चिम – रो हाऊस ८	१५.०६.२०२१ ₹. १४,७८,२४९/-	1 51301 45
	संतोष सुरेश डहाळे(कर्जदार)/ हाऊस क्र. ८५५, भूषण नगर, दत्ता चौक, भूषण नगर, अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र, भारत ४१४००१ एलएचएडीआर००००१२७७१०१	क्र. २८२९ ९३, अहमदनगर महाराष्ट्र ४१४००५. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- कॉलनी रोड, दक्षिण - प्लॉट क्र. ८९ आणि ९०, पूर्व - प्लॉट क्र. ९४, पश्चिम - कॉलनी रोड	१०.०५.२०२१ रू. १९,७३,७९२/-	३० सप्टें. २०
	छबुराव थकाजी आढव(कर्जदार)/सौ. संगीता छबुराव आढव (सह-कर्जदार) २१९ १ नवनाथ नगर, सोनाई नेवासा, सोनई जिल्हा अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र, ४१४१०५ एलएचएडीआर००००१११७२०९ सौ. संगीता छबुराव आढव(कर्जदार) आढव छबुराव यांच्या पत्नी /श्री. छबुराव थकाजी	कँम, वडारवाडी, एस क्र. २ए४बी, फ्लॅट क्र. १०८,अहमदनगर महाराष्ट्र ४१४००२ स्वरानंद अपार्टमेंट, मधुबन नगर ढेवळेजवळ, ताठी कार्यालय, ताई नगर, एस. क्र.	१०.०५.२०२१ ₹. १३,३८,०४९/-	३१ जाने. २१ ३१ जाने. २१
80.	आहब(सह-कर्जेदार) बाही कारवाडी सोनाई, नेवासा, जिल्हा अहमदनगर, अहमदनगर महाराष्ट्र, ४१४१०५ एलएचएडीआर००००१०४९३७५ अशोक वामन थिटे(कर्जदार)/मनिषा अशोक थिटे (सह-कर्जदार) कोथुल, अहमनगर,	२८११बी, फ्लॅट क्र. एफॅ१०४, प्लॉट क्र. ९, अहमदनगर महाराष्ट्र ४१४००२ हॉटेल शिवमल्हार, श्रीगोंदा, अहमदनगर ४१३७०१, गट क्र. ५१९५, श्रीगोंदा,	रू. १६,४१,६७७/- १०.०५.२०२१	३० सप्टें. २०
४१.	श्रीगोंदा, महाराष्ट्र, श्रीगोंदा, श्रीगोंदा, महाराष्ट्र, भारत ४१३७२८ एलएचएडीआर००००१२७५४७६ अशोक वामन थिटे(कर्जदार)/मनिषा अशोक थिटे (सह-कर्जदार) कोथुल, अहमनगर, श्रीगोंदा, महाराष्ट्र, श्रीगोंदा, श्रीगोंदा, ४१३७२८ श्रीगोंदा, महाराष्ट्र, भारत		रू. १९,६०,८२३/- १०.०५.२०२१ रू.	३० सप्टें. २०
87.	४१३७२८/एलएचएडीआर००००१२७५४२६ श्रीरंग परशुराम दळवी (कर्जदार)/स्वाती श्रीरंग दळवी (सह-कर्जदार)/ २३, सर्व्हे क्र. ३१२/१, नंदनवन नगर, भिस्ताबाग सावेडी, अहमदनगर ४१४००३, अहमदनगर महाराष्ट्र,	– कोळगाव रोड नंदवन नगर, गाव काडेगाव सावेडी, एस क्र. ३१२१ प्लॉट क्र. २३, अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००३ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- ख रोड, दक्षिण – एस क्र. ३१२/२, पूर्व –	२४,८९,८९२/- १०.०५.२०२१ ₹.	३० नोव्हें. २०
٧₹.	भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२५८९०८ संतोष सुरेश डहाळे (कर्जदार)/जय भवानी ज्वेलरी, गाळा क्र. १०, रेनाविकर मार्केट, शेंगा गली, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/	प्लॉट क्र. २४, पश्चिम – प्लॉट क्र. २ भूषणनगर, दत्ता चौक, अहमदनगर, २१४१ प्लॉट क्र. ७४ए, अहमदनगर, महाराष्ट्र ४१३२०५ सीमाबद्ध द्वारेः उत्तर- प्लॉट क्र. ७३, दक्षिण – प्लॉट क्र. ७५, पूर्व – १२	₹८,११,१५३/- १०.०५.२०२१ ₹.	३० सप्टें. २०
88.	एलएचएडीआर००००१२६१९९१ संतोष सुरेश डहाळे (कर्जदर)/जय भवानी ज्वेलरी, गाळा क्र. १०, रेनाविकर मार्केट, शेंगा गली, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२६२०००	एम रोड, पश्चिम - प्लॉट क्र. ६७ भूषणनगर, दत्ता चौक, अहमदनगर एस क्र. २१४१ प्लॉट क्र. ७४ए आणि ७४बी, अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००६	१६,६०,९५३/- १०.०५.२०२१ ₹. १९,६८,६२७/-	३० सप्टें. २०
४५.	संतोष कारभारी वर्षे (कर्जदार)/योगिता संतोष वर्षे (सह - कर्जदार), यरमळ वर्षे वस्ती येथे, वरवंडी, पोस्ट अश्वी केडी, ता. संगमनेर, संगमनेर, महाराष्ट्र, भारत ४१३७३८/ एलएचएडीआर०००००८३२१०७	घुलेवाडी येथे, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, समर्थ समृद्धी प्लाझा, एस क्र. २२४ २, भाग ३० ३१ ३२९ प्लंट क्र. २, पहिला मजला, प्लॉट क्र. ४, संगमनेर, महाराष्ट्र ४२२६०५. सीमाबद्ध द्वारेः उत्तर – बॅक मार्जिन, दक्षिण – फ्रंट मार्जिन, पूर्व –	₹0.04.7078 ₹0.04.7078 ₹6.	३० सप्टें. २०
४६.	शिवाजी शंकर राठोड (कर्जदार)/अल्का विड्ठलराव चव्हाण (सह – कर्जदार), अकोले रूरल हास्पिटल, पोस्ट अकोले येथे, अकोले, जिल्हा अहमदनगर, अकोले, महाराष्ट्र, भारत ४२२६०४/ एलएचएडीआर००००८७३४६८		१०.०५.२०२१ ₹०. २१,२७,९६०/-	३० नोव्हें. २०
४७.	इररद०र/ एलएचएडाआर००००८५१६८ अब्दुल रहीम फकीर मोहम्मद कुरेशी (कर्जदार) फकीर मोहम्मद कुरेशी यांचे पुत्र/बेपरी मोहल्ला मस्जिदजवळ, घर क्र. १८४४, बेपरी मोहल्ला, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/ एलएचएडीआर००००१२६४२६४		₹₹,₹७,₹६०/- १०.०५.२०२१ ₹. ३२,१५,६४२/-	३१ ऑक्टो. २०
8८.	आझार गुलाब पटेल शेख (कर्जदार)/फरहातलाजमा आझार पटेल शेख (सह-कर्जदार) जी पी डेअरी अथवा डेअरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एच क्र. ०१, अनु. क्र. ३२०, जाधव वाडी, अहमदनगर रोड, अहमदनगर, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत ४१४००१/	सावेडी अहमदनगर, एस क्र. २६ १४, प्लॉट क्र. २६ ते ३१ १८ अहमदनगर, महाराष्ट्र ४१४००२. सीमाबद्ध द्वारेः उत्तर- ब्लॉक क्र. १७, दक्षिण - रस्ता, पूर्व - रस्ता,	१०.०५.२०२१ रू. १९,८०,००८/-	३१ डिसें. २०
४९.	एलएचएडीआर००००१२४९३२१ विक्रम सहदेव महाजन (कर्जदार)/ राणी विक्रम महाजन (सह-कर्जदार) रेल्वे कार्टर क्र. आरबी ।, ४६९बी, बांगला साईड दौंड, तालुका दौंड, योग्य पिन ४१३८०४, पुणे, दौंड, महाराष्ट्र, भारत ४१२२०३/ एलएचएडीआर००००१२५६६३८	बेलेश्वर पार्क, फेज १२, बी भिंगार, एस क्र. २४६१ बी क्र १ पीआय क्र. ५,	१०.०५.२०२१ रू. २३,१२,९५३/-	३१ डिसें. २०
	2211-11 1111-40001110000114446	रार १ दिन । १० अर. १०५/ १माम, माञ्चम = ११९॥	, 4, 5 7, 5 4 7 / -	

नुचनेला पर्याय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. वरील कर्जदार(रा) आणि/ वा त्यांच्या हमीदारांना (लागू असल्यास) सदर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या कालावधीत थकबाकी रकमेचा भरणा करण्य मुद्धा देण्यात येत आहे. अन्यथा, सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड

डिश टीवी इंडीया लिमिटेड करित रणजित सिंग कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी